

शासनाच्या तसेच विभागाच्या संकेतस्थळावरील
माहिती अद्ययावत करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक मातंस२०१०/प्रक्र७८/३९,
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ७ एप्रिल, २०११

वाचा:-सम क्रमांकाचे परिपत्रक दिनांक २२/४/२०१०
परिपत्रक


शासनाच्या तसेच प्रत्येक विभागाच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करण्याबाबत उपरोक्त परिपत्रकान्वये सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी उपसचिव(आस्थापना) यांचेवर सोपविण्यात आली आहे.

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, विभागाच्या संकेत स्थळावरील तसेच शासनाच्या संकेत स्थळावरील आपल्या विभागाशी संबंधित माहिती अजूनही वेळेवर अद्ययावत होत नाही. त्या दृष्टीने या परिपत्रकान्वये सर्व विभागांना पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे की, शासनाच्या सर्व विभागांनी संकेतस्थळावर विभागाशी संबंधित मा. मंत्री महोदय/अधिकारी, शासनाच्या विविध योजना, संबंधित अर्जपत्रिका, नागरिकांची सनद, विभागाच्या संबंधित बातम्या, टेलीफोन डिरेक्टरी/ई-मेल पत्ता, माहितीचा अधिकार, विभागीय किंवा क्षेत्रीय स्तरावरील निविदा इत्यादी सदराखालील माहिती त्वरीत अद्ययावत करावी. तसेच ही माहिती वेळोवेळी अद्ययावत राहण्यासाठी सर्व विभागांनी योग्य दक्षता घ्यावी.

सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या विभागीय कार्यालये/जिल्हाधिकारी कार्यालये/जिल्हा परिषदा/महानगरपालीका/मंडळे/महामंडळे यांना याबाबत तात्काळ कार्यवाहीबाबत अवगत करावे. तसेच उपरोक्त नमूद ज्या कार्यालयानी स्वतःची स्वतंत्र संकेतस्थळे विकसित केली आहेत त्यांनाही याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत सूचना द्याव्यात.

२. सदर परिपत्रकाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक संकेतांक २०११०४०७१६५१०२००१ असा आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(अ. ह. जाधव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,
शासनाचे मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव
उपसचिव (आस्थापना) सर्व मंत्रालयीन विभाग
निवड नस्ती